

निवृत्तीवेतनाच्या १/३ अंशराशीकृत भागाचा लाभ मिळालेल्या समावेशीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या कुनिवेबाबतची कार्यपध्दती विहीत करणे बाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: सेनिवे-२०१३/प्र.क्र.८६/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: ९ जून, २०१६

संदर्भ -

१.शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग क्र.निअंक-१०९७/१२/सेवा-४ दिनांक. २६/०५/१९९७

२.शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग क्र. निअंक-१०९९/३०६/सेवा-४ दिनांक. १५/११/१९९९

शासन निर्णय -

ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये/स्वायत्त संस्थांमध्ये/स्थानिक संस्थांमध्ये सामावून घेतल्यानंतर एक रकमी ठोक रक्कम स्विकारली होती त्यांच्या निवृत्तीवेतनाचा १/३ इतका अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याचा निर्णय संदर्भाधिन क्र.१ येथील दि. २६.०५.१९९७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

२. पुनःस्थापित केलेला १/३ भाग संदर्भाधिन क्र.२ येथील दि.१५.११.१९९९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद ७ नुसार अशा समावेशीत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबास (म.ना.से.(निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६(१६) च्या कुटुंबाच्या व्याख्येनुसार) राज्य शासनाच्या नियमानुसार सरसकट कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय नाही. असा लाभ अनुज्ञेय होण्याकरिता वित्त विभाग शासन निर्णय क्र. PEN-१०८०/CR-२१०/SER-४ दि.२८.०४.१९८१ मधील परिच्छेद ७ मध्ये दिलेल्या सूचनांना अनुसरून मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने प्रत्येक प्रकरणाची तपासणी करून कागदपत्रे महालेखापाल मुंबई/नागपुर यांचेकडे निवृत्तीवेतन प्रदान आदेशाव्दारे कुटुंब निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्यासाठी पाठवावयाचे आहेत. या कार्यपध्दतीमुळे समावेशीत कर्मचारी हयात असताना कुटुंब निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे पाठविता येत नाही. त्यामुळे त्याच्या/तिच्या पश्चात प्राधिकार पत्र प्राप्त होऊन पात्र कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यात अडचणी येतात. या अडचणीचा विचार करून समावेशित कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबाच्या कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रस्ताव प्राधिकृत करण्यासाठी खालील कार्यपध्दती अवलंबण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अ. समावेशित कर्मचाऱ्याने तो/ती समावेशनापूर्वी ज्या राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/कार्यालयात कार्यरत होता/होती, त्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/ कार्यालयाकडे खालील नमुन्यात अर्ज करावा.

१. समावेशित कर्मचाऱ्याचे नाव

२. राज्य शासनाच्या कार्यालयातील पदनाम

३. पूर्ण निवासी पत्ता (गाव, शहर, जिल्हा, राज्य पीन कोड क्रमांकासह)
४. दूरध्वनी क्रमांक एसटीडी कोडसह
५. समावेशीत कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या पती/पत्नीचे पूर्ण नाव
६. पत्नी सह/पती सह एकत्र काढलेल्या छायाचित्राच्या पारपत्र आकाराच्या ३ प्रती (कार्यालय प्रमुखांनी साक्षांकित केलेल्या)
७. समावेशीत कर्मचाऱ्याचा Pension Payment Order (PPO) ची प्रत.

ब. उपरोक्त नमुन्यात अर्ज प्राप्त झाल्यानंतर वित्त विभाग शासन निर्णय क्र. PEN-१०८०/CR-२१०/SER-४ दि.२८.०४.१९८१ मधील परिच्छेद क्र.७ मध्ये दिलेल्या सुचनांना अनुसरून मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/कार्यालय यांनी संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या स्वायत्त संस्था/स्थानिक संस्थांमध्ये समावेशित होऊन सेवानिवृत्त झाला आहे त्या संस्थांमध्ये कुटुंब निवृत्ती वेतनाची योजना अस्तित्वात नाही किंवा समावेशित कर्मचाऱ्याच्या कुटुंबात कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ दिलेला नाही याची लेखी खात्री करून घ्यावी व याबाबतच्या प्रमाणपत्रासह प्रत्येक अर्जाची छाननी करून कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे नाव मूळ प्राधिकारपत्रामध्ये समाविष्ट करून सुधारित प्राधिकारपत्र निर्गमित करण्याचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावा.

क. महालेखापाल कार्यालयाने कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या नावासह सुधारित प्राधिकारपत्र निर्गमित करु सुधारित प्राधिकारपत्राची प्रत संबंधित कोषागार कार्यालयाकडे पाठवावी व कोषागार कार्यालयांनी नोंद घेऊन कुटुंबनिवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६०९१५५३१७५९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ना.भा.रिंगणे
उपसचिव, वित्त विभाग

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१०० प्रती),
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१०० प्रती),
- ३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
- ४) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),

- ७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (१० प्रती)
- ८) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
- ९) उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी
लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
- १०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
- ११) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
- १३) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
- १४) राज्यपालांचे सचिव,
- १५) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १६) उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
- १८) *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
- १९) *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,
- २०) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
- २१) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- २२) *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- २३) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- २४) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद
- २५) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २६) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
- २७) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई ४०० ०३२
- २८) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २९) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट
माळा, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१.
- ३०) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन,
मुंबई - ४०० ०३२.
- ३१) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, 'संकल्प खजिना महाल
बोळ, एस.पी. कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०
- ३२) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन बेळगाव, १०९१, अनंतशयन गल्ली,
लक्ष्मी निवास, दुसरा मजला, बेळगांव.
- ३३) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ३४) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे
प्रमुख,
- ३५) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
- ३६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),

- ३७) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
३८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
३९) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
४०) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
४१) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
४२) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
४३) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
४४) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
४५) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
४६) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
४७) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
४८) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
४९) कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (१० प्रती),
५०) कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड (१० प्रती),
५१) कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (५ प्रती),
५२) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
५३) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव
भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
५४) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४
(५ प्रती)
५५) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल
पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
५६) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब
गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
५७) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१
(५ प्रती)
५८) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
५९) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
६०) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

*पत्राद्वारे.